

राज्यातील अठरा वर्षावरील अनाथांच्या  
समस्यांवर उपाययोजना सुचविण्याकरीता  
संशोधन समिती गठीत करण्याबाबत

महाराष्ट्र शासन  
महिला व बाल विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक विपआ-२०२३/प्र.क्र.१६१/का-०३

नवीन प्रशासन भवन, तिसरा मजला,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक- ११ डिसेंबर, २०२३

- वाचा :-** १) शासन निर्णय, महिला बाल विकास विभाग, क्र. संकीर्ण-२०२०/ प्र.क्र. ७७/का.०३  
दिनांक ३/०२/२०२१.  
२) शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग क्रमांक- बान्यानि-२०२३/प्र.क्र.५९/का-०३  
दिनांक २३/०८/२०२३.

**प्रस्तावना:-** श्री. श्रीकांत भारतीय, श्री. प्रविण दरेकर, श्री. गोपिचंद पडळकर विधान परिषद सदस्य यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेच्या मुद्यांवर विधान परिषदेमध्ये दि. २७/०७/२०२३ रोजी झालेल्या चर्चेदरम्यान अठरा वर्षावरील अनाथांसाठी संशोधन समिती (research team) स्थापन करण्याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत मा. मंत्री महिला व बाल विकास यांचेकडून या क्षेत्रामध्ये कार्याचा अनुभव असलेल्या स्वयंसेवी संस्था, विभागाचे विविध घटक व वरीष्ठ अधिकारी यांचेशी चर्चा करून अशी रीसर्च टीम - संशोधन समिती गठीत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने अठरा वर्षावरील अनाथांच्या समस्या समजून घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत शिफारस करण्याकरीता संशोधन समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

उपरोक्त पार्श्वभूमीच्या अनुषंगाने राज्यातील अठरा वर्षावरील अनाथांच्या समस्या समजून घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत शिफारस करण्याकरीता वाचा क्र. १ येथील शासन निर्णय अधिक्रमित करून संशोधन समिती गठीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. समितीची रचना व कार्यकक्षा पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहे:

**समितीची रचना:-**

- १) आयुक्त, महिला व बाल विकास, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे - अध्यक्ष
- २) उपायुक्त, बाल विकास, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे - सदस्य सचिव
- ३) उपायुक्त, महिला विकास, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे - सदस्य सचिव
- ४) श्रीम. मनिषा बिरारीस, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पुणे - सदस्य
- ५) डॉ. आशा बाजपायी, बाल हक्क विधीज्ञ - सदस्य
- ६) डॉ. निलिमा मेहता, मानस शास्त्रज्ञ - सदस्य
- ७) डॉ. आशा मुकुंदन, सदस्य, बाल न्याय समिती, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई - सदस्य
- ८) श्रीम. अल्पा वोरा, युनिसेफ प्रतिनिधी, मुंबई - सदस्य
- ९) श्रीम. महुआ निगुडकर, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई - सदस्य
- १०) श्री. विकास सावंत, बाल विकास क्षेत्रातील तज्ञ, मुंबई - सदस्य
- ११) श्री. अनिरुद्ध पाटील, बाल विकास क्षेत्रातील तज्ञ - सदस्य
- १२) श्री. अतुल देसाई, बाल विकास क्षेत्रातील तज्ञ - सदस्य
- १३) श्रीम. श्रेया भारतीय, मुंबई - सदस्य

### समितीची कार्यकक्षा:

- १) राज्यातील अठरा वर्षांवरील अनाथांच्या समस्या समजून घेणे
  - २) या समस्यांची कारणमीमांसा करणे
  - ३) या समस्यांवर व्यवहार्य उपाययोजना शोधणे
  - ४) शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये अठरा वर्षांवरील अनाथांचा समावेश आहे अशा योजनांचा आढावा घेऊन त्याची यादी शासनास सादर करणे
  - ५) अनाथांचे शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, कौशल्य विकास यांच्यासाठी उपाययोजना सुचविणे
- सदर संशोधन समितीचा कार्यकाल सहा महिने इतका असेल. या कालावधीमध्ये समितीने आपल्या शिफारशी शासनास सादर कराव्यात. सदर कार्यकाल संपल्यावर समिती आपोआप बरखास्त होईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२३१२१११४५०४२२५३० असा आहे. सदरचा निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( ख. फा. नाईकवाडे )  
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई,
- २) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय,
- ३) मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ४) मा.अध्यक्ष/उपाध्यक्ष, विधानसभा, विधानमंडळ, मुंबई,
- ५) मा.सभापती/उपसभापती, विधानपरिषद, विधानमंडळ, मुंबई,
- ६) मा.मंत्री, महिला व बाल विकास यांची खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ७) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई,
- ८) सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ९) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा),
- १०) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानपरिषद),
- ११) सर्व विभागीय आयुक्त,
- १२) आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे
- १३) निवडनस्ती, महिला व बाल विकास विभाग ( कार्यासन -०३)